

महाराष्ट्र MAHARASHTRA

2021

ZU 135539

122610 9 MAR 2022
अनु. क्र. दि. मु. शु. रकम

100/-

दस्ताचा प्रकार फक्त प्रतिज्ञापत्र
दस्त नोंदणी करणार आहेत का ? होय/नाही.

मिळकतीचे वर्णन

मुद्रांक विकत घेणाऱ्याचे नांव M. A. Rangoonwala College Of Dental
Science & Research Centre, Pune
पत्ता 2390, K. B. Nidayatu
Azam Campus, Camp, F. 001.


दुसऱ्या पक्षकाराचे नांव
Phone: 26430959 888 61

हस्ते व्यक्तीचे नांव व पत्ता
रमिज वाळुवाल

मुद्रांक विकत घेणाऱ्याची सही

चिरण देवराम लडकत
परवाना क्र. २२०११२५
४३१, सोमवार पेठ, पुणे-११

ज्या कारणासाठी ज्यांनी मुद्रांक खरेदी केला, त्यांनी त्याच कारणासाठी मुद्रांक
खरेदी केल्यापासून ६ महिन्यांत वापरणे बंधनकारक आहे.



ANNEXURE - XIX

DECLARATION

I, the Dean / Director / Principal of the M.A.Rangoonwala College of Dental Sciences & Research Centre, Pune College solemnly states on affirmation, that the information provided by me in Inspection Format as well as uploaded on College Website along with all Annexures is true and correct to the best of my knowledge. The said information is provided to me by the concerned teachers


and duly verified by me. It is further submitted that the teachers information attached in respective Annexure- IX & X are not working in / at any other College / Institute or presented themselves at any inspection for the Academic Year 2022- 2023 as per my knowledge and information provided by the concerned teachers. The teachers in the Annexure- IX & X are staying in the same city / town / village where the College / Institute is situated or adjacent to the city / town / village, where the College/Institute is situated and having the valid proof of residence of the said city / town / village. The teachers in the Annexure- IX & X are not practicing in College working hours or outside the City where the College / Institute is situated.

I am further hereby declare that every information or contents in this Inspection Format is based on the information provided by the concerned teachers and endorsed by me after due verification and the same is/are absolutely true and correct. If at any stage it is revealed that any information or content given in this declaration is not true and correct, in such event the undersigned / the concerned teacher, as the case may be, shall be liable for disciplinary action or penal action or Affiliation of the College shall be withdrawal, as the case may be.

This declaration is voluntarily signed by me on 10th day of February .2023 at Pune.

Date: 10th February 2023

Place: Pune.



Signature of Dean/Director/Principal

Name of the Signatory-

DR. RAMANDEEP DUGAL
PRINCIPAL

**M.A.RANGOONWALA COLLEGE OF DENTAL
SCIENCES & RESEARCH CENTRE,PUNE**

(With Seal of the College / Institute)

